

पशुवैद्यकीय अधिकारी - कंत्राटी पद भरणे बाबत

सविस्तर जाहिरात

कोल्हापूर वनवृत्त अंतर्गत सातारा जिल्ह्याचे सह्याद्रीचे पट्ट्यामध्ये मानव-वन्यप्राणी संघर्ष कमी करण्यासाठी वन्यप्राण्यांसाठी तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे कामी पशुवैद्यकीय अधिकारी या कंत्राटी पदासाठी इच्छुक उमेदवार यांचेकडून दिनांक २०.०१.२०२२ पर्यंत या कार्यालयास अर्ज सादर केलेल्या व खालील प्रमाणे शैक्षणिक व इतर अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांस दिनांक २४.०१.२०२२ रोजी सकाळी ११.३० वा. वनभवन गोडोली नर्सरी या ठिकाणी मुलाखतीस बोलावण्यात येत आहे.

१. शैक्षणिक व इतर अर्हता-

अ) Master of veterinary science/ M.V.Sc

ब) शारीरिक, मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा.

२. कामाचे स्वरूप-

या वनवृत्ताच्याचे अधिनस्त सातारा जिल्ह्यामध्ये मानव-वन्यप्राणी संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक वनसंरक्षक/इतर क्षेत्रिय वन अधिकारी यांचे सूचनांप्रमाणे आवश्यक सेवा उपलब्ध करून देणे. सहाय्यक वनसंरक्षक/इतर क्षेत्रिय वन अधिकारी यांचे सूचनांनुसार वन्यप्राण्यांसाठी तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे. तसेच उपवनसंरक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनेनुसार काम करणे. या अनुषंगाने होणाऱ्या बैठकीसाठी आवश्यक माहिती उपलब्ध करून देणे. केलेल्या कामाचा दर आठवड्याला साप्ताहिक अहवाल उपवनसंरक्षक यांचेकडे सादर करणे.

पदसंख्या- १ पद

कार्यक्षेत्र- सातारा जिल्हा

३. नियुक्तीचा कालावधी-

सदर कंत्राटी पद्धत किमान ३ महिन्यांच्या कालावधीपर्यंत भरण्याचे असून आवश्यकतेनुसार अटी व शर्ती न बदलता नियुक्ती कालावधी न बदलता ११ महिन्यांपर्यंत वाढविण्यात येईल.

४. इतर अटी व शर्ती-

अ) कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधितास शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचे/समावून घेण्याचे वा नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचा हक्क/ अधिकार नसेल.

ब) विशेष परिस्थितीत कोणत्याही वेळी अशा कंत्राटी पद्धतीवरील सेवा समाप्त करण्याचे अधिकार राखून ठेवण्यात येत आहेत.

क) कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात आलेली व्यक्ती, सोपविलेली सेवा पार पाडण्याच्या कामात व्यत्यय निर्माण होईल, अशा कोणत्याही व्यावसायिक कामात गुंतलेला नसावा.

ड) कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीचे गुंतलेले हितसंबंध (conflict of interest) जाहीर करणे आवश्यक राहिल.

इ) कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींनी त्यांना प्राप्त होणारी कागदपत्रे/ माहिती व आधार सामग्री बाबत गोपनीयता पालन करणे आवश्यक राहिल.

फ) कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींनी त्यांचेवर सोपविलेले कामकाज निश्चित केलेल्या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक राहिल.

ग) Master of Veterinary Science/ M.V.Sc. यासह surgery असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.

ह) प्राप्त झालेले अर्ज कोणतेही कारण न देता नाकरण्याचे तसेच सदर प्रक्रिया थांबविण्याचे किंवा रद्द करण्याचे अधिकार राखून ठेवण्यात येत आहेत.

ळ) निवड प्रक्रियेत यशस्वी ठरलेल्यांचे बाबतीत कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला जाणार नाही किंवा त्यांना लेखी सूचना दिली जाणार नाही.

वयोमर्यादा : २५ ते ४५ वयोगटामधील

५. अर्जदाराने स्वहस्ताक्षरात लिहिलेला/ टंकलिखित अर्ज (संपूर्ण माहिती असलेला जसे संपूर्ण नाव, जन्मतारीख, पत्ता, शिक्षण, अनुभव इत्यादी) दिनांक ०१/०७/२०१९ पर्यंत कार्यालयीन कामकाजाचे दिवशी कार्यालयीन वेळेत या कार्यालयाचे खालील पत्त्यावर सादर करावेत.

कार्यालयाचा पत्ता- उपवनसंरक्षक (प्रादेशिक) सातारा यांचे कार्यालय, वनभवन, गोडोली वन रोपवाटिका परिसर, गोडोली, सातारा ४१५००१

६. आवश्यकतेनुसार अटी व शर्ती मध्ये बदल करण्याचे अधिकार राखून ठेवले आहेत.

७. अर्जाचा नमुना सोबत जोडला आहे.

८. मुलाखत तारीख व वेळ -

दिनांक पर्यंत या कार्यालयास अर्ज सादर केलेल्या उमेदवारास दिनांक रोजी सकाळी या कार्यालयामध्ये मुलाखतीस बोलविण्यात येत आहे. सदर तारखे मध्ये कोणताही बदल झाल्यास अर्जदारास दिनांक रोजी संपर्क क्रमांक वर संपर्क साधून कळविण्यात येईल.

९. वेतन/ मानधन §

अर्जदार यांनी अर्जामध्ये त्यांना अपेक्षित वेतन/ मानधन व प्रवास खर्च नोंदवावा.

ठिकाण : सातारा

दिनांक: ११.०१.२०२२

स्वाक्षरी/-

(म.ना. मोहीते)

उपवनसंरक्षक

सातारा वनविभाग सातारा

अर्जाचा नमुना

प्रति,

उपवनसंरक्षक (प्रादेशिक) सातारा
वनभवन, गोडोली वन रोपवाटिका परिसर,
गोडोली, सातारा ४१५००१

पासपोर्ट
आकाराचा
फोटो येथे
चिकटवावा

विषय : पशुवैद्यकीय अधिकारी - कंत्राटी पद भरणे बाबत.

संदर्भ : वनविभागाचे संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली सविस्तर जाहिरात

अर्जदाराचे संपूर्ण नाव: -----

आडनाव

स्वतःचे नांव

वडिलांचे नांव

जन्मतारीख : ----/----/-----

शैक्षणिक पात्रता:

संपूर्ण पत्ता:

संपर्क/ मोबाईल क्रमांक:

ई-मेल आयडी:

पूर्व अनुभव बाबत तपशील:

वेतन/ मानधन व प्रवास खर्चा अपेक्षा:

इतर:

मी,----- शपथपूर्वक सादर करतो कि,
उपरोक्त नमूद माहिती ही सत्य असून त्याकरिता मी जबाबदार राहिल. उपरोक्त कंत्राटी पदावर नियुक्ती
मिळाल्यास सर्व अटी शर्ती यांचे मी पालन करेल. तसेच, शासकीय सेवकाची जी कर्तव्य असतात त्यात कसूर
करणार नाही व इतर कोणत्याही हक्काची मागणी करणार नाही.

दिनांक:

ठिकाण:

अर्जदाराची सही